

खबर प्रकाशनविश्वाची

- विनायक लिमये vinayak.limaye@gmail.com

रविवार, 31 मार्च 2013 - 12:00 AM IST



खबर
प्रकाशनविश्वाची

विनायक लिमये
author@esakal.com

"वाङ्मयशोभा"चा खजिना खुला

मराठी साहित्यविश्वात मासिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आतापर्यंत अनेक नामवंत लेखक, कवींची सुरवात मासिकातील लेखनाचे झाली आहे. हे सारं आठवायचं कारण म्हणजे "वाङ्मयशोभा" या मासिकाचे, 53 वर्षांतील सर्व अंकांचे डिजिटायझेशन पूर्ण करून केळकर कुटुंबीयांनी साहित्याचा हा खजिना वाचकांसाठी "बुकगंगा डॉट कॉम"च्या माध्यमातून इंटरनेटवरून मोफत उपलब्ध केला आहे. "वाङ्मयशोभा"चे संपादक आणि "मनोहर ग्रंथमाले"चे संचालक म. म. केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे पुत्र अविनाश, त्यांची पत्नी वसुंधरा व सर्वच केळकर कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन मासिकांचे सर्व अंक उपलब्ध करून दिले आहेत. त्याचबरोबर "स्मरण 'म. म.'त्वाचे" ही संग्राह्य स्मरणिका प्रसिद्ध करून म. मं.च्या कार्याचा आढावा घेतला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापासून अनेक नामवंतांची वाङ्मयशोभेत लिखाण केले होते. म. मं.नी आपल्या आत्मचरित्रात मासिकातील दर्जेदार साहित्यातून पुस्तके करावीत; पुढे कोणी हे काम करेल, असे म्हटले होते. डिजिटायझेशनच्या प्रकळाने हे काम पूर्ण झाले आहे. केळकर कुटुंबीयांनी वाचकांसाठी आणि अभ्यासकांसाठी खूप मोठे काम केले आहे. त्यांनी काढलेली स्मरणिकाही या इंटरनेटच्या महाजालात उपलब्ध करावी. "म.म.'" कार्याचा आढावा घेणारी ही स्मरणिकाही उत्तम असून, त्यातील लेख वाचताना एक प्रकाशक म्हणून "म.मं.'नी किती मोठे काम केले होते, याची कल्पना येते. नव्या पिढीला आता "वाङ्मयशोभा"चे महत्त्व लक्षातच येणार नाही, पण "काकस्पर्श" चित्रपट ज्या कथेवरून निघाला ती कथा प्रथम या मासिकात प्रसिद्ध झाली होती.

जनरल सिंग यांचे आत्मचरित्र

देशाचे माजी लष्करप्रमुख आणि अरुणाचल प्रदेशचे विद्यमान राज्यपाल जनरल जे. जे. सिंग यांच्या आत्मचरित्राचे आज (31 मार्च) इटानगर येथे प्रकाशन होत आहे. पुण्यातील अमेय प्रकाशनाच्या वतीने या आत्मचरित्राचा "माझे सैनिक, माझा लढा... गाथा सरसेनापतीची" या नावाने अनुवाद करण्यात आला आहे. डॉ. विजया देव यांनी हा अनुवाद केला आहे. ईशान्य भारतात प्रथमच एका मराठी पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. 47 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत पायदळाच्या दोन बटालियनचे नेतृत्व त्यांनी केले, त्याचबरोबर कारगिल युद्धाचे नियोजन आणि कार्यवाही करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.

"निवडक गुदगुल्या" आणि विनोदी लेखकांचा मेळावा

"सकाळ"च्या "गुदगुल्या या विशेष पानासाठी आजपर्यंत अनेकांनी लेखन केले आहे. दर्जेदार विनोदी साहित्य कमी होत असताना "गुदगुल्या" हा उपक्रम यशस्वी तर ठरलाच, वाचकांना चांगले विनोदी साहित्य वाचायला मिळाले आणि विनोदी लेखकही या उपक्रमातून तयार झाले. या उपक्रमात आतापर्यंत सातशे कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. यापैकी काही कथांचे संपादन करून "निवडक गुदगुल्या" हा कथासंग्रह सिग्नेट पब्लिकेशन्सच्या वतीने पुढच्या रविवारी (7 एप्रिल) प्रसिद्ध होत आहे. या संग्रहाचे संपादन सु. ल. खुटवड यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक सकाळचे संपादक मल्हार अरणकल्ले असतील. या पुस्तकप्रकाशनाच्या निमित्ताने राज्यातील विनोदी लेखकांच्या मेळाव्याचेही आयोजन करण्यात

आले आहे.

"अमर चित्रकथा' पुन्हा भेटीला

मराठीत चित्रकथा कमीच आहेत. काही वर्षांपूर्वी चित्रकथांची पुस्तके प्रसिद्ध व्हायची, पण नंतर त्याचे प्रमाण कमी होत होत मराठीत तरी ही पुस्तके प्रकाशित होणे थांबलेच. हिंदी आणि इंग्रजीत अमर चित्रकथा प्रसिद्ध होत असत. मुंबईतील नवता बुक वर्ल्ड आणि अमर चित्रकथा यांच्यात झालेल्या करारानुसार आता पुन्हा एकदा या चित्रकथा उपलब्ध होणार आहेत. नवता बुक वर्ल्डचे कीर्तिकुमार शिंदे यांनी सांगितले, की आता हा करार व्यापक असून, येत्या वर्षभरात शंभर पुस्तके आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. त्यातील 12 पुस्तके आता उन्हाळ्याची सुटी लक्षात घेऊन प्रकाशित करत आहोत.

मनाचे श्लोक आणि मनःशांती

संत रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांमध्ये खूप अर्थ भरलेला आहे. या श्लोकांमधून मनःशांती कशी मिळू शकते, याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ सुनील चिंचोलकर यांनी लिहिला आहे. मोरया प्रकाशनाच्या या पुस्तकाचे शीर्षक आहे "मनाच्या श्लोकांतून मनःशांती". "सकाळ'च्या मराठी नियतकालिकांचे संपादक (साप्ताहिक सकाळ, प्रीमियर, तनिष्का) विश्वास देवकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन येत्या गुरुवारी (4 एप्रिल) होत आहे. या ग्रंथात चिंचोलकर यांनी श्लोकांची विविध विषयांनुसार विभागणी केली असून, त्याचे मानसशास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केले आहे.

['फेसबुक'वरील सप्तसंगच्या पेजला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.](#)